

**Ref: BHL/ STEX 13/ 2025-26**

**Date: May 28, 2025**

<b>BSE Limited</b> Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai – 400 001	<b>National Stock Exchange of India Limited</b> 5 <sup>th</sup> Floor, Exchange Plaza, Bandra Kurla Complex Bandra (East) Mumbai-400051
<b>Scrip Code: 539872</b>	<b>Symbol: BAJAJHCARE</b>

**Sub: Newspaper publication in compliance of Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015**

Dear Sir/Madam,

In accordance with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith newspaper publication of the Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2025, published in following newspapers:

1. Business Standard on May 28, 2025
2. Mumbai Lakshadweep on May 28, 2025

We request you to kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

**For and on behalf of Board of Directors  
of Bajaj Healthcare Limited**

**Monica Tanwar  
Company Secretary & Compliance Officer**

***Encl: As above***

**Puretrop PURETROP FRUITS LIMITED**  
(Formerly Known as Freshrop Fruits Limited)  
Reg. Office: A 603, Shapath IV. S. G. Road, Ahmedabad – 380015. Tel: 079 40307050  
CIN: L15400GJ1992PLC018365, E-mail: info@puretrop.com, Website: www.freshrop.com

**EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED ON 31ST MARCH, 2025**

Particulars	Quarter Ended		Year Ended	
	31.03.2025	31.12.2024	31.03.2024	31.03.2025
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
Total income from operations (net)	2,769.32	1,975.92	3,942.51	11,426.76
Net Profit for the period (before tax and exceptional items)	(448.07)	(457.65)	(59.95)	(888.46)
Net Profit for the period before tax (after exceptional items)	(448.07)	(457.65)	(59.95)	(888.46)
Net Profit for the period after tax (after exceptional items)	(146.93)	(169.11)	(20.57)	(1,187.02)
Total Comprehensive Income for the period	8.41	(4.86)	(10.25)	(6.17)
Profit/Loss for the period after comprehensive income	(138.53)	(173.97)	(30.82)	(1,180.85)
Equity Share Capital	796.99	796.99	989.49	796.99
Earning Per Share (Of Rs. 10 each) (after extraordinary items)	-1.84	-2.12	-0.21	14.89
Basic:	-1.84	-2.12	-0.21	14.89
Diluted:	-1.84	-2.12	-0.21	14.89

**Notes:**  
(1) The above results were reviewed by the audit Committee and were approved and taken on record by the Board of Directors in their meeting held on May 26, 2025.  
(2) The result have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder.  
(3) The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and year ended on 31.03.2025, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.  
(4) The full format of the Financial Results are available on the website of the Stock Exchange i.e. www.bseindia.com and also on the Company's website www.freshrop.com.  
(5) Previous Year's figures have been regrouped, reclassified wherever considered necessary.  
(6) Revenue from operation includes Export Incentives.

For, Puretrop Fruits Limited  
(Formerly Known as Freshrop Fruits Limited)  
Sd/-  
Ashok Motiani  
Managing Director

Place: Ahmedabad  
Date: 26.05.2025

**BAJAJ HEALTHCARE LIMITED**  
Registered Office: 602-606, Bhoomi Velocity Inotech Park, Plot No. B-39, B-39A, B-39 A/1, Rd No. 23, Wagle Ind. Estate Thane West, Thane- 400 604  
CIN: L9999MH1993PLC072892  
Tel: 022-6617 7400, Fax: 022-6617 7458  
Website: www.bajajhealth.com; Email: investors@bajajhealth.com

**EXTRACTS OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025**

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		31/03/2025	31/03/2024	31/03/2025	31/03/2024
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1.	Total Income from Operations	15,447.25	13,389.90	54,260.24	47,341.79
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	1,172.20	917.89	4,600.77	2,765.26
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1,172.20	(3,514.92)	4,600.77	(1,667.55)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1,159.30	(3,200.05)	4,292.88	(1,432.66)
5.	Total Comprehensive Income	1,462.95	(3,294.02)	4,086.56	(8,656.87)
6.	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 5/- each)	1,579.16	1,379.92	1,579.16	1,379.92
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	45,037.26	26,456.17
8.	Earnings Per Share (of Rs. 5/- each) (for continuing and discontinued operations) –				
	1. Basic: (per shares Rs.)	3.54	(10.84)	13.29	(30.36)
	2. Diluted: (per shares Rs.)	3.46	(10.84)	13.12	(30.36)

**Notes:**  
(1) The above results were reviewed by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors of the Company in their respective meeting held on May 26, 2025.  
(2) The Statutory Auditors of the Company have issued Audit Report as required under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 with un-modified opinion.  
(3) The figures of the previous period have been regrouped wherever necessary.  
(4) The above is an extract of the detailed Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed Audited Financial Results are available on the stock exchanges' websites i.e. www.bseindia.com/www.nseindia.com and also available on the Company's website i.e. www.bajajhealth.com. The same can be accessed by scanning the QR code provided below:

FOR & ON BEHALF OF BOARD OF DIRECTOR OF  
BAJAJ HEALTHCARE LIMITED  
Sd/-  
ANIL CHAMPALLAL JAIN  
MANAGING DIRECTOR  
DIN: 00226137

Date: 26/05/2025  
Place: Thane

**SANDHAR**  
Growth. Motivation. Better Life

**SANDHAR TECHNOLOGIES LIMITED**  
CIN: L74999DL1987PLC029553  
Registered Office: B-6/20 L.S.C. Safdarjung Enclave, New Delhi-110029  
Phone: 0124-4518900, Fax: 0124-4518912, Email: investors@sandhar.in, Website: www.sandhargroup.com

**POSTAL BALLOT NOTICE**

Notice is hereby given to the Members of Sandhar Technologies Limited ("the Company"), pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and Rules made thereunder ("the Rules"), Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India ("SS-2") read with the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs ("MCA") for holding general meeting/conducting postal ballot process through e-voting via various general circulars issued by MCA ("Circulars"), including any statutory modification(s) or amendment(s) or re-enactment(s), if any, the Company is seeking the approval of its members by way of Postal Ballot through remote e-voting process ("e-voting") only for the following Resolutions as approved by the Board of Directors of the Company on Thursday, May 22, 2025:

S. No.	Description of Resolution	Type of Resolution
1	Appointment/Re-designation of Shri. Sandeep Dinodia (DIN: 00005395), as Non-Executive Independent Director of the Company	Special Resolution
2	Appointment of Shri. Gurvinder Jeet Singh (DIN: 02129467), as Director (Executive – Non Independent Director) of the Company	Ordinary Resolution
3	Appointment of Shri. Gurvinder Jeet Singh (DIN: 02129467), as a Whole-time Director (Executive – Non Independent Director) designated as Whole-Time Director & Head – Corporate Strategy of the Company	Special Resolution

The Postal Ballot Notice is available on the website of the Company i.e., www.sandhargroup.com, the website of BSE at www.bseindia.com and NSE at www.nseindia.com, on which the Equity Shares of the Company are listed (collectively referred to as "Stock Exchanges") and on the website of MUFG Intime India Private Limited (Formerly Link Intime India Private Limited) i.e., https://instavote.linkintime.co.in ("MUFG Intime").

In Compliance with the General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being 09/2024 dated September 19, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs, the Company has sent the Postal Ballot Notice on Tuesday, May 27, 2025, only through electronic means only to those Members whose names appeared in the Register of Members/List of Beneficial Owners and whose email IDs are registered with the Company/MUFG Intime India Private Limited [Formerly known as Link Intime India Private Limited] ("RTA"/Depositories as on Friday, May 16, 2025 ["cut-off date"]].

The Company has engaged the services of MUFG Intime India Private Limited to provide remote e-voting facility to its Members. The remote e-voting period commences from 09:00 a.m. (IST) on Wednesday, May 28, 2025 and ends at 05:00 p.m. (IST) Thursday, June 26, 2025. The e-voting module shall be disabled by MUFG Intime India Private Limited thereafter. Voting Rights of the Members shall be in proportion to the shares held by them in the paid-up Equity Share Capital of the Company as on the Cut-off date. The communication of the assent or the dissent of the Members would take place only through the remote e-voting system. Only those members whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date will be entitled to cast their votes by remote e-voting. Once the vote on the resolutions is cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently.

Members holding shares in physical form and who have not registered their email addresses with the Company can register their email addresses by clicking on the link: https://web.in.mps.mufg.com/EmailReg/Email\_Register.html on the website www.in.mps.mufg.com, under the Investor Services tab, by selecting the "Email Registration" heading and updating their details, such as Name, Folio Number, Certificate Number, PAN, Mobile Number and Email ID. They must upload a scanned copy of the share certificate (front and back) in PDF or JPEG format (up to 1MB). Members holding shares in dematerialised (demat) form are requested to update their email addresses with their respective Depository Participants (DPs).

In case the Members have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and Instavote e-voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or may contact Mr. Ashish Upadhyay, Associate – Technology Group at enotices@linkintime.co.in or Call: Tel: 022 - 49186000.

The Board of Directors of the Company has appointed M/s K.K. Sachdeva & Associates, Practicing Company Secretaries (M. No. FCS 7153), as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting process in a fair and transparent manner.

The result of the postal ballot will be announced on or before 05:00 p.m. (IST) on Monday, June 30, 2025. The said results along with the Scrutinizer's Report would be intimated to BSE and NSE and will also be uploaded on the Company's website www.sandhargroup.com and on the website of MUFG Intime India Private Limited (Formerly Link Intime India Private Limited) i.e., https://instavote.linkintime.co.in. The results shall also be displayed on the Notice Board at the Registered Office of the Company.

By Order of the Board  
For Sandhar Technologies Limited  
Sd/-  
Yashpal Jain  
Chief Financial Officer and Company Secretary  
Membership Number: A13981

Place: Gurugram, Haryana  
Date: May 27, 2025

**INDIAN TERRAIN FASHIONS LIMITED**  
Regd Office: Survey No. 549/2 & 232, Plot No 4 Thirukkachiyur & Sengundram Industrial Area, Singaperumal Koil Post, Chengalpattu – 603204, Tamil Nadu. E-mail: response.ift@indianterrain.com; Website: www.indianterrain.com Tel: +91-44-4227 9100. CIN: L18101TN2009PLC073017

**EXTRACT OF THE AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED 31ST MARCH 2025**

Sl. No.	Particulars	Quarter Ended		Financial Year ended	
		31-Mar-25	31-Dec-25	31-Mar-24	31-Mar-24
		(Audited Refer Note 3)	(Unaudited)	(Audited Refer Note 3)	(Audited)
1	Total income from operations	89.53	96.88	114.16	340.60
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(3.84)	(3.85)	(1.73)	(41.01)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(3.84)	(3.85)	(1.73)	(41.01)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(2.17)	(3.44)	0.03	(42.66)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(2.16)	(3.42)	0.20	(42.76)
6	Equity Share Capital (Face Value of Rs. 2/- each)	9.14	9.14	8.86	9.14
7	RReserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				173.68
8	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations)				
	- Basic: (In Rs.)	(0.48)	(0.75)	0.01	(9.48)
	- Diluted: (In Rs.)	(0.48)	(0.75)	0.01	(9.48)

**Notes:**  
(1) The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter and Financial Year ended 31st March 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Financial Results are available on the websites of the Stock Exchanges viz. BSE Limited (BSE) at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.nseindia.com and the listed entity at https://www.indianterrain.com/investor-information  
(2) The above audited results for the Quarter and Financial Year ended 31st March 2025, as reviewed and recommended by the Audit Committee, have been approved by the Board of Directors at its meeting held on 27th May 2025.  
(3) The figures for the quarter ended 31st March 2025 and 31st March 2024 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year ended 31st March 2025 and 31st March 2024 and the unaudited published year-to-date figures up to 31st December 2024 and 31st December 2023 respectively.  
(4) These audited financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down under Indian Accounting Standards (Ind AS) -34 "Interim Financial Reporting" as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, as amended.  
(5) The Company operates exclusively in the segment of apparel and accessories. Consequently there is no requirement of disclosure in the context of Indian Accounting Standards -108 (Ind AS 108) - "Operating Segments".  
(6) In view of Company's nature of business, revenue is unevenly spread throughout the year, hence result for the quarter is not representative for revenue and profit for the entire year.  
(7) The previous period figures have been re-grouped / re-stated wherever necessary.

For and on behalf of Board of Directors  
Indian Terrain Fashions Limited  
Sd/-  
Charath Ram Narasimhan  
Managing Director & CEO  
DIN: 06497859

Date : 27<sup>th</sup> May 2025  
Place : Chennai

**BIRLA PRECISION TECHNOLOGIES LIMITED**  
Corporate Identity Number (CIN): L29220MH1986PLC041214  
Registered Office: 23, Birla Mansion No. 2, 1st Floor, D. D. Sathe Marg, Prarthana Sanjal, Mumbai, Maharashtra, 400004  
Tel: 022-23825060 Website: www.birlaprecision.com  
E-mail: info@birlaprecision.com

**POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION**

NOTICE is hereby given to the Members of Birla Precision Technologies Limited ("the Company") pursuant to the provisions of Section 108 and Section 110 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules"), Secretarial Standard-2 on general meeting (the "SS-2"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") including any statutory amendment(s) modification(s), or re-enactment(s) thereof for the time being in force, guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), for holding general meetings/conducting postal ballot process through e-voting via General Circular No. 14/2020 dated April 8, 2020 and subsequent circulars issued in this regard with the latest being General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 ("MCA Circulars"), the Company has completed the dispatch of Postal Ballot Notice on Tuesday, May 27, 2025, only through electronic mode to all its shareholders holding shares as on Cut-off date i.e. Friday May 23, 2025 ("Cut-Off date") and who have registered their email addresses with the Company/ Registrar and Share Transfer Agent ("RTA") or Depository, to transact the following special business by the members of the Company through Postal Ballot by remote e-voting only.

Sr. No.	Type of Resolution	Description of Resolution
1	Special Resolution	Appointment of Mr. Ravinder Chander Prem (DIN:07771465) as Managing Director of the Company and approval of his remuneration.

**Members are hereby informed that:**

- The remote e-Voting facility is provided by KFin Technologies Limited ("RTA"/"KFinTech"/"KFin") and the remote e-Voting period commences on Thursday May 29, 2025 9:00A.M and will conclude on Friday, June 27, 2025 at 05:00 P.M. (IST) thereafter, the remote e-Voting module shall be disabled by KFin and e-voting shall not be allowed beyond the said time. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently;
- Only those members, whose names appear in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories, as on Cut-off date are entitled to cast their votes on the resolution. A person who is not a Member on the Cut-off date should accordingly treat the Postal Ballot Notice as for information purposes only;
- For any query or grievance connected with the voting by electronic means for postal ballot notice members may write to may write to Ms. C. Shobha Anand, Deputy Vice President at evoting@kfin.tech. Or call on toll free no: 18003094001.
- The members who have not received the Notice, may write to cs@birlaprecision.com and obtain the same and;
- The members who have not yet registered their email addresses are requested to get their email addresses registered with the Registrar and Transfer Agent of the Company or with the depository participant/ depository in the following manner:
  - Members holding shares in physical form, who have not registered/ updated their email id and addresses with the Company, are requested to register/update the same by submitting Form ISR-1 to the RTA (which is available at https://ris.kfintech.com/client\_services/isc/default.aspx) at the above mentioned address.
  - Members holding shares in electronic form are requested to update their email address and mobile number with their respective DPs.
  - In case of any queries/difficulties in registering the e-mail address, Shareholders may write to KFin at evoting@kfin.tech.

The Postal Ballot Notice along with the Explanatory Statement, instructions and manner of e-Voting process can be downloaded from website of the Company at www.birlaprecision.com, websites of the Stock Exchange i.e. Bombay Stock Exchange Limited ("BSE") www.bseindia.com as well as on the website of the Registrar and Transfer Agent of the Company viz KFin Technologies Ltd at https://evoting.kfintech.com. The results of the e-voting by Postal Ballot will be declared not later than two working days of the conclusion of the e-voting. Such Results, along with the Scrutinizer's Report, will be available on the Company's website www.birlaprecision.com and will be forwarded to BSE.

For and on behalf of  
Birla Precision Technologies Limited  
Sd/-  
Vedant Birla  
Chairman & Executive Director  
(DIN:03327691)

Date: May 27, 2025  
Place: Mumbai

**RAJSHREE POLYPACK LIMITED**  
Regd Office: 503-504, Lodha Supremes, Building No.1, 5<sup>th</sup> Floor, Road No. 22, Near New Passport Office, Wagle Estate, Thane (W) – 400 604, India  
Corporate Office: 502, Lodha Supremes, Building No.1, 5<sup>th</sup> Floor, Road No. 22, Near New Passport Office, Wagle Estate, Thane (W) – 400 604. Tel: +91 22 2581 8200  
CIN: L25209MH2011PLC223089 Website: www.rajshreepolypack.com

**EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025**

Sl. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		Mar 31, 2025	Dec 31, 2024	Mar 31, 2024	Mar 31, 2024
		Audited	Unaudited	Audited	Audited
1	Total Income from Operations	9174.37	7406.82	7046.44	33469.67
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	502.1	220.04	302.53	1941.33
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	502.1	(41.02)	286.1	1297.57
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	364.82	(93.92)	202.81	796.1
5	Total Comprehensive Income for the period	362.99	(91.3)	167.8	802.12
6	Equity Share Capital	3667.2	3667.2	3665.2	3665.2
7	Other Equity (Excluding Revaluation Reserve)				12314.47
8	Earning Per Share :				
	Basic	0.5	(0.13)	0.28	1.09
	Diluted	0.5	(0.13)	0.28	1.08

**EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025**

Sl. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		Mar 31, 2025	Dec 31, 2024	Mar 31, 2024	Mar 31, 2024
		Audited	Unaudited	Audited	Audited
1	Total Income from Operations	9174.37	7406.82	7065.22	33469.67
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	502.1	220.04	321.31	1941.33
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	502.1	220.04	321.31	1278.49
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	364.82	167.14	238.02	1439.86
5	Total Comprehensive Income for the period	362.99	169.76	203.01	1445.88
6	Equity Share Capital	3667.2	3667.2	3665.2	3665.2
7	Other Equity (Excluding Revaluation Reserve)				13065.97
8	Earning Per Share :				
	Basic	0.5	0.23	0.32	1.96
	Diluted	0.5	0.23	0.32	1.96

**Notes:**  
(1) The consolidated results for the quarter and year ended March 31, 2025 were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on May 26, 2025. The above results for the year ended March 31, 2025 have been audited by statutory auditors of the company in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.  
(2) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2025, filed with the NSE under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the audited financial results of Quarterly & Year ended are available on the Stock Exchange website viz www.nseindia.com and also on the Company's website www.rajshreepolypack.com.  
(3) Figures for the previous quarter/year has been regrouped and rearranged wherever necessary.

For and on behalf of the Board of Directors  
Ramswaroop Radheshyam Thar  
Chairman & Managing Director  
DIN: 02835505

Date: May 26, 2025

**NMDC Steel Limited**  
C/o NMDC Iron & Steel Plant  
Post - Nagarnar (Bastar) C.G. PIN 494001  
GST IN: 22AAFC0661C122  
Corporate Identity Number (CIN) - L2710CT2015GO1001618  
E-mail: nslcontracts@nmdc.co.in, mundenayan@nmdc.co.in, cs@nmdc.co.in

**Tender Enquiry No.:** NSL(CONTRACTS)/CON/640/HSM/Pit less weighing system/2025/644  
Dtd. : 28.05.2025

NSL Limited, Public-Sector Company under Ministry of Steel, Govt. of India, You are requested to submit your offer **Two bid system. Techno – Commercial Bid and Price Bid** from experienced domestic bidders for "Procurement, Installation, Commissioning & Stamping of Pit-less Weighing System for Coil Yard Area of NSL (Turn Key Basis)".

The detailed NIT and Bid documents can be viewed and / or downloaded from **28.05.2025 to 11.06.2025**. Last date of submission: 11.06.2025.

The detailed NIT and Bid documents can be viewed and / or downloaded from NMDC website <http://www.nmdc.co.in>, and Central Public Procurement portal (CPP PORTAL) <http://www.eprocure.gov.in/epublish/app>.

The bidders are requested to submit their bids **offline only**. The details of submission of bid through offline are given in NIT.

For further information & clarification, the following can be contacted:  
HOD (Contracts), Contracts Department, 4th Floor, Sinter and BF Area Shop Office, NMDC Steel Limited (NSL), P.O. Nagarnar, Jagdalpur, Distt: Bastar, Chhatisgarh-494001, E-mail: nslcontracts@nmdc.co.in, mundenayan@nmdc.co.in, cs@nmdc.co.in

Head of the Department (Contracts)  
NSL, Nagarnar

**SESHASAYEE PAPER AND BOARDS LIMITED**  
CIN: L21012T1960PLC000364  
Regd. Office: Pallipalayam, Namakkal District Cauvery RS PO, Erode 638 007  
Phone : 91-4288 240221 - 228, Fax: 91-4288 240229  
e-mail: secretarial@spbltd.com, web: www.spbltd.com

**NOTICE**

Pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended, (the Rules), the Company is required to transfer all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more, in the name of Investor Education and Protection Fund (IEPF) to be credited to Demat account of IEPF maintained with NSDL.

Individual notices have already been sent by the Company to the concerned shareholders, to their latest registered address, whose shares are liable to be transferred to the IEPF Demat Account. The details of such shareholders are also displayed on the website of the Company.

Year wise unclaimed dividend details in respect of the above shareholders are posted on the Company website viz. www.spbltd.com/investor-info/unpaid-dividend/index.html. The concerned shareholders are requested to claim the unclaimed dividend amount(s) on or before 10<sup>th</sup> August, 2025, failing which their shares shall be transferred to IEPF Demat Account.

The unclaimed dividends and the shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on shares if any, can be claimed back by the shareholders from IEPF Authority by following the due process prescribed under the Rules. No claim in this respect shall however lie against the Company.

For any queries on the above matter, shareholders are requested to contact the Company / Company's Registrar and Transfer Agent, viz. M/s Integrated Registry Management Services Pvt. Ltd, Kences Towers, II Floor, No. 1, Ramakrishna Street, North Usman Road, N.T. Nagar, Chennai 600 017. Tel: +91 44 28140802/28140803, e-mail ID: kalyan@integratedindia.in.

(By Order of the Board)  
For Seshasayee Paper and Boards Limited  
S SRINIVAS  
Director (Finance) & Secretary

Place: Erode  
Date: May 27, 2025

**WENDT WENDT (INDIA) LIMITED**  
CIN: L85110KA1990PLC008913  
Regd. Office: Flat. No. A2-105, Cauvery Block, National Games Housing Complex, Koramangala, Bangalore - 560047. Telephone: +91-4344-405500, Telefax: +91-4344-405620 / 405630.  
E-mail: investorservices@wendtindia.com, Web: www.wendtindia.com

**NOTICE TO MEMBERS**

Notice is hereby given pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (the Rules) notified by the Ministry of Corporate Affairs.

As per section 124(6) of the Companies Act, 2013 (the Act) and the above mentioned Rules, all shares in respect of which dividends have not been paid or claimed for seven consecutive years or more are required to be transferred to the Demat Account of the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority. In respect of the Final Dividend declared for the financial year 2017-18, the due date for transfer of shares as per the Act / Rules is **30<sup>th</sup> August 2025**. Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders whose shares are required to be transferred to IEPF Authority under the said Rules at their latest available address. The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to IEPF Authority on its website <https://wendtindia.com/investors/> for verification by the concerned shareholders. Shareholders may note that both unclaimed dividends and the shares to be transferred to the IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed by them from the IEPF Authority after following the due procedure prescribed in the Rules. In case the Company does not receive the requisite documents by **5<sup>th</sup> August 2025**, the Company shall, with a view to comply with the requirements of the said Rules, transfer the shares to the IEPF Authority as per procedure stipulated therein without any further notice.

Shareholders having any query in this regard, may contact the Company's Registrar and Share Transfer Agent or the Company as mentioned herein below:

<b>Wendt (India) Limited</b> Unit: Wendt (India) Limited Hosur - 635126, Tamil Nadu. Tel No.: +91-4344-405500. Fax: +91-4344-405620/405630. Email: ar
--

खिचडी, बॉडीबॅग खरेदीत घोटाला करणारेच खरे भ्रष्टाचारी - खा. नरेश म्हस्के ठाणे, दि. २७ : कोविड काळात खिचडीमध्ये घोटाला, बॉडीबॅग खरेदीमध्ये घोटाला करणारे खरे भ्रष्टाचारी असून त्यांना शिवसेनेचे मुख्य नेते व राज्यचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका टीपणी करण्याचा अधिकार नाही, असा हल्लाबोल शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी आज उबाता गटावर केला. ठाण्यातील आनंद आश्रम येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जाहीर सूचना
माझे अशिल श्री. मेलजाय जॉन्सन पॅरा आणि सुश्री जेनिफर जॉन्सन पॅरा यांच्या वतीने सर्वसामान्य जनतेला हे माहिती देण्यासाठी हे आहे की, त्यांनी पहिल्या मजल्यावर कार्यालय क्र. १०१, मोजमाप क्षेत्र सुमारे १२७.२७६ चौ.मी. (बिल्ड अप), दुकान क्र. १, तळमजला, मोजमाप क्षेत्र सुमारे १६.२५७ चौ.मी. (बिल्ड अप), दुकान क्र. २, तळमजला, मोजमाप क्षेत्र सुमारे १६.२५७ चौ.मी. (बिल्ड अप), दुकान क्र. ३, तळमजला, मोजमाप क्षेत्र सुमारे १६.२५७ चौ.मी. (बिल्ड अप), दुकान क्र. ४, तळमजला, मोजमाप क्षेत्र सुमारे २२.७६ चौ.मी. (बिल्ड अप), एम्प्रेस टॉवर को-ऑप हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात झालेली, कोल हॅरिटेज सिटी, स्टॅला भावोला रोड, वसई रोड (प.) तालुका वसई, जिल्हा पालघर ४०१२०२ खरोटी केले होते. माझ्या अशिलानी वरील सर्व मालमत्ता स्वक्यालाईन रियाल्टीमार्फत त्यांच्या भागीदार १) श्री. इमरान गनी भागवानी आणि २) श्री. हुसेन अब्बास भारमल यांच्यामार्फत विकण्याचा निर्णय घेतला आहे. कोणताही संघ किंवा व्यक्तीचा संघ, कोणताही संस्था किंवा संस्थेचा सदस्य / तिचा प्रतिनिधी, ज्यांचे सदर मालमत्तेवर कोणत्याही प्रकारे कोणताही दावा / हक्क / मालकी हक्क / धारण / युक्त / व्याज असेल, त्यांनी ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत पुरावे / पुरावे आणि सहाय्यक कागदपत्रांसह लेखी स्वरूपात अधोस्वाक्षरीकरित्या सादर करावे.

UNIVA FOODS LIMITED
Regd. Office: B-702, 7th Floor, Neelkanth Business Park, Kiroli Village, Near Bus Depot, Vidyavihar (W), Mumbai - 400086. I CIN: L55101MH1991PLC063265 I Contact No.: +91 8928039945
Email id: univafoods@gmail.com I Website: www.univafoods.co.in
STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025
The Board of Directors of the Company, at their meeting held on May 26, 2025, approved the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2025 ("Financial Results").
The Financial Results along with the Independent Auditor's Report, have been uploaded on the Company's website at https://univafoods.co.in/wp-content/uploads/2025/05/UFL-Reg33-Financials-Signed.pdf and can be accessed through the given QR code.
For and on behalf of Board of Directors of Univa Foods Limited
Sd/- Mallinath Madineni Managing Director DIN: 01556784
Date: May 27, 2025 Place: Pune

NOTICE
LATE MAHAVEER KUMAR A. JAIN, a joint member of the RAJPUT Co-Operative Society Limited having address at Vrindavan Road, Ovari Pada, Opp. Gokul Anand Hotel, Dahisar East, Mumbai - 400068, and holding 1/4th share in Shop No.3, in the building of the society, died on 06/03/2019, without making any nomination. MR. SHREYANS JAIN (SON) has made an application for transfer of the shares of the deceased member to his name.
The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.
for and on behalf of RAJPUT CHS Ltd, Place: Mumbai Sd/ Date: 28.05.2025 Hon. Secretary

PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given that our client MR. SURESH SHANTILAL BAVISHI, owner of property being Flat No. 2201, on 22nd Floor, A Wing of the building known as "Matruchayya", (erstwhile & in lieu of old residential Room No. 59A on the Ground Floor of the building called Matru Chitaya/Shiv Sadan) situated on land bearing Final Plot No. 27 of Town Planning Scheme No. 1 of Malad, C.T.S. No.538, 538/1 to 538/19 of Village: Kurar, Taluka: Borivali situated at Dattary Road, Near Shivaji Chowk, Malad (East), Mumbai-400 097, within the Registrar of District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban had earlier entered into an Agreement for Alternative Agreement dt. 31.12.2010 w.r.t. Flat No. 1604 on 16th Floor, Wing A instead of Flat No. 2201 on 22nd Floor, Wing A in the said building "Matruchayya" (hereinafter referred to as the "said property" and Agreement referred to as "said Agreement"). The said owner MR. SURESH SHANTILAL BAVISHI lost the Title Deed / Original Agreement for Alternative Agreement dt. 31.12.2010 executed between Pushpak Realities Private Limited and our client registered at Sr. No. BDR-16-163-2011 before the Sub-Registrar of Assurances on 07/01/2011, from their possession at their Borivali West, Mumbai residence. Our client MR. SURESH SHANTILAL BAVISHI has filed Police Complaint dt. 26/05/2025. Any person/Company/Firm having any claim/objection against or to the said property or any part thereof by way of inheritance, release, mortgage, sale, gift, lease, lien, charge, trust, maintenance, easement, possession, occupation or otherwise whatsoever shall intimate the undersigned at their office at B. Parasmani, Opp. Jogger's Park, Chokiwada, Borivali (West), Mumbai - 400 092 within 14 days of this Publication. In the event there is no objection or claim received within stipulated period, our client would proceed further to deal with the said property and in that event, no claim of whatsoever shall be entertained thereafter.
Sd/- Damani & Damani Advocates & Legal Consultants
Date: 28/05/2025

वाधानी टेक्नो-बिल्ड लिमिटेड
सीआयएन: एल५४९९९एमएच१९४पीएलसी०८७६६ ई-सेल: vtl1987@gmail.com वेबसाईट: www.vaghanitechnobuild.com
नॉटणीकृत कार्यालय: १०३ व १०४, १वा मजला, कुशल कमर्शियल टॉवर, जीएफ रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००१९, महाराष्ट्र.
३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रु. लाखात)
तपशील
संपलेली तिमाही
३१.०३.२०२५ अलेखापरिक्षित ३०.०९.२०२४ अलेखापरिक्षित ३१.०३.२०२३ अलेखापरिक्षित ३१.०३.२०२४ अलेखापरिक्षित ३१.०३.२०२३ अलेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न ५४.६२ ४.२२ ४०.४० ४०.४० १६.५५
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादामक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्वी) २१.१४ १.५८ २.६० २३.११ १.१७
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादामक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर) २१.१४ १.५८ २.६० २३.११ १.१७
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादामक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर) १५.५३ १.१७ १.११ १७ २०.१२
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) १५.५३ १.१७ १.११ १७ २०.१२
समभाग भांडवल ५२२
राखीव (मार्गील वर्षांच्या लेखापरिक्षित तालेबंधवक्रानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वागवून) - २११.२६ ११२.२६
उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/-प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) - -
मूळ ०.३० ०.०२ ०.०४ ०.३३ ०.१९
सोमिकृत ०.३० ०.०२ ०.०४ ०.३३ ०.१९
टीप:
१) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅंड डिस्क्लोजर रिक्झामेंट्स्) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांचे स्विकार नमुन्यातील उतरा आहे. संपूर्ण वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.vaghanitechnobuild.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
२) वरील लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे वैधानिक लेखापरिक्षणकारे लेखापरिक्षण करण्यात आले व लेखापरिक्षित विभागास कर्पायत आले आणि २६.०५.२०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या समेत मान्य करण्यात आले.
३) हे आर्थिक परिणाम कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत वित्तिलेखित वित्तीय विवरणे - ३ अंतर्गत मान्यता आणि मान्य तत्वांनुसार तयार केले गेले आहेत आणि त्याबाबतीत जारी केलेले संबंधित नियम आणि भारतीय सामान्यतः स्विकारल्या जाणाऱ्या इतर लेखा तत्वांसह वाचले गेले आहेत.
४) कंपनी रिजल इस्टेट व्यवसायात गुंतलेली आहे आणि त्यामुळे कोणतेही रिपोर्ट करण्यायोग्य विभाग नाहीत.
वाधानी टेक्नो-बिल्ड लिमिटेडकरिता सही/- जतिनकुमार तुलसीभाई पटेल व्यवस्थापकीय संचालक (सीआयएन:०१४७३१५८)

WELTERMAN INTERNATIONAL LIMITED
CIN: L51100MH1992PLC408530
Regd. Office: Plot No. 39/1, 39/2/1, 39/2/2 and 39/2/3 MIDC Industrial Area, Dhataav, Tal: Roha, Raigad, 402109
E-mail: Welterman.baroda52@gmail.com Phone No: 02194-264492 Website: www.welterman.com
Extract of Audited Financial Results for the Quarter & Year ended 31/03/2025 (₹ in Lakhs except per share data)
Sr. No. Particulars Quarter Ended 31.03.2025 Audited 31.12.2024 Unaudited 31.03.2024 Audited 31.03.2025 Audited 31.03.2024 Audited
1 Total Income from Operations 5.08 5.17 4.97 20.41 20.43
2 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) -2.23 -9.32 -4.94 -15.41 -13.39
3 Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) -2.23 -9.32 -4.94 -15.41 -13.39
4 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) -2.23 -9.32 -4.94 -15.41 -13.39
5 Total Comprehensive Income for the period [Comprising profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)] -2.33 -9.32 -4.83 -15.51 -13.28
6 Equity Share Capital 444.13 444.13 444.13 444.13 444.13
7 Earnings Per Share (of Rs. 10/- each)(for continuing and discontinued operations) Basic & Diluted -0.05 -0.21 -0.11 -0.35 -0.30
Note: The above is an extract of the detailed format of Quarter ended Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (LODR) Regulation 2015, The Full Format of the Quarter & Year ended Financial Results are available on the website of BSE Ltd. at www.bseindia.com and on the Company's website at www.welterman.com
For Welterman International Limited
Mohammed Mansur H Dhanani Director & CEO DIN: 08814878.
Date: 27.05.2025 Place: Vadodra

बल्लारपूर इंडस्ट्रीज लिमिटेड
सीआयएन: एल२१०१०एमएच१९५पीएलसी०१३३७
नॉटणीकृत कार्यालय: ६०२, बॉस्टन हाऊस, ६वा मजला, सुने रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००१३.
दूर.०२२२-४०००२६०० ई-मेल: sectdlv@billpaper.in
३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रु. लाखात प्रति शेअर डाटा व्यतिरिक्त)
अ. क्र. तपशील संपलेले वर्ष
३१ मार्च, २०२५ लेखापरिक्षित ३१ मार्च, २०२४ लेखापरिक्षित ३१ मार्च, २०२५ लेखापरिक्षित ३१ मार्च, २०२४ लेखापरिक्षित
१. कार्यचलनातून एकूण उत्पन्न २१५.३५ १६६५.३५ २०६३.१३ १८४१.१७
२. कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादामक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्वी) (१७३.३५) (१७७.९५) (६२६६.९७) (५२३३.७६)
३. करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादामक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर) (३०२.०८) (२०८८.२२) (६६७५.७०) (२५२५७.०३)
४. कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कालावधीकरिता एकूण सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर)) (३०२.०८) (२०८८.२२) (६६७५.७०) (२५२५७.०३)
५. समभाग भांडवल ५५०० ५५०० ५५०० ५५००
६. राखीव (इतर समभाग) - - ४०६१.६३ ४६५११.४७
७. निव्वळ मुल्य - - ४६१५९.६३ ५२०१९.४७
८. उत्पन्न प्रतिभाग (रु.१० प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) - मूळ व सोमिकृत (५.५१) (६.९०) (१.२१) (८.३४)
९. कर्ज प्रतिभाग (बेडेनुसार) १.४९ १.१३ १.४९ १.१३
१०. चालू प्रमाण (बेडेनुसार) ३.५३ ७.२५ ३.५३ ७.२५
११. कार्यत भांडवलावर दीर्घकालीन कर्ज १.४४ १.११ १.४४ १.११
टीप:
१. वरील आर्थिक निकालांचा आढावा २६.०५.२०२५ रोजी लेखापरिक्षण समितीने घेतला आणि त्याच दिवशी झालेल्या त्यांच्या समेत संचालक मंडळाने मंजूर केला.
२. वरील त्रैमासिक महिन्यांच्या तपशीलावर स्वरूपाचा उतरा आहे जो सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅंड डिस्क्लोजर रिक्झामेंट्स्) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ आणि ५२ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आला आहे. त्रैमासिक/वार्षिक महिन्यांच्या स्वरूपाचा संपूर्ण स्वरूप अनुक्रमे बीएसई आणि एनएसईच्या वेबसाईट्स अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि कंपनीच्या www.billpaper.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.
मंडळाच्या वतीने व करिता बल्लारपूर इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता हार्दिक बी. पटेल अध्यक्ष व पुर्णवेळ संचालक डीआयएन:००५९०६६३

LAXMI DENTAL LIMITED
Formerly known as Laxmi Dental Export Private Limited
लक्ष्मी डेंटल लिमिटेड
(सीआयएन: एल ५४५०७ एम एच २००४ पीएलसी १४७३१४)
नॉटणीकृत कार्यालय: कार्यालय क्रमांक १०३, आर्कडि आर्कड, जे.पी. रोड, ए.एच. वाडिया हायस्कूलच्या समोर, अंधेरी पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र, भारत, ४०००१८
दूरध्वनी: +९१ - २२ - ६१४३ ७९९१ ई-मेल: co.sec@laxmidentalimited.com
वेबसाईट: www.laxmidentalimited.com
दिनांक ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या त्रैमासिक आणि वर्षा अखेरपर्यंतच्या लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश (स्वतंत्र आणि एकत्रित) (रु. मिलियन्स मध्ये)
अनु क्र. तपशील स्वतंत्र संपलेले त्रैमासिक संपलेले वर्ष एकत्रित
३१.०३.२०२५ ३१.०३.२०२४ ३१.०३.२०२५ ३१.०३.२०२४ ३१.०३.२०२५ ३१.०३.२०२४ ३१.०३.२०२५ ३१.०३.२०२४
१. प्रवृत्तनातून एकूण उत्पन्न ४२६.८५ ३९१.४७ १,७१२.४४ १,३१३.८८ ६०६.६८ ५५०.४९ २,३१९.०७ १,९३५.५५
२. कालावधीसाठीचा निव्वळ नफा (कर/अपवादामक आणि/किंवा अतिरिक्त बाबी पूर्वीचा) ५९.९३ ४९.६१ १७३.२७ ३२.२३ ५६.०० ७३.३१ २४८.०२ ८६.०९
३. करपूर्व कालावधीसाठीचा निव्वळ नफा (अपवादामक आणि/किंवा अतिरिक्त बाबी नंतरचा) ६४.०३ ४९.६१ २३३.५४ ३२.२३ ६०.१० ७२.४६ ३१८.२९ ८५.२४
४. करानंतर कालावधीसाठीचा निव्वळ नफा (अपवादामक आणि/किंवा अतिरिक्त बाबी नंतरचा) ४९.७५ ५९.५५ २५७.७५ २२७.१० ४२.७५ ७७.०८ ३१८.३४ २५२.२९
५. एकूण सर्व समावेशक उत्पन्न (कर पश्चात) ३७.३९ ६०.५१ २५२.२७ २३०.९५ ३७.१४ ७७.९७ ३१३.०० २५०.८९
६. सन्मान्य भागभांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी २/-) १०९.९२ ३.०८ १०९.९२ ३.०८ १०९.९२ ३.०८ १०९.९२ ३.०८
७. राखीव (मार्गील वर्षांच्या लेखापरिक्षित तालेबंधवक्रानुसार पुनर्मुल्यांकन राखीव वागवून) - - २,११७.४५ ६२८.७० - - १,९७५.४५ ४२१.५७
८. प्रति शेअर प्राप्ती प्रत्येकी रु. २/- (अतिरिक्त बाबीपूर्वीचा आणि नंतरचा) पायाभूत: ०.७७ १.१६ ४.९२ ४.४० ०.७९ १.४५ ६.०७ ४.८०
सोमिकृत: ०.७६ १.१६ ४.९१ ४.४० ०.७७ १.४५ ६.०५ ४.८०
अ. वरील निष्कर्षांचे लेखापरिक्षण समितीकडून पुनर्विलोकन करण्यात आलेले आहे आणि संचालक मंडळाच्या दिनांक २६ मे, २०२५ रोजीच्या त्याबाबतीमध्ये ते मंजूर करण्यात आलेले आहेत.
ब. सेबी (सूचीबद्धता आणि इतर प्रगटीकरण आवश्यकता) विनियमावली, २०१५ चा विनियम ३३ अन्वये शेअर बाजारामध्ये दाखल केलेल्या दिनांक ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या त्रैमासिक आणि वर्षा अखेरपर्यंतच्या आणि स्वतंत्र वित्तीय निष्कर्षांचा तपशीलावर नमुन्याचा हा सारांश आहे. लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा संपूर्ण नमुना कंपनी, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बी एस ई लिमिटेड च्या अनु. www.laxmidentalimited.com, www.nseindia.com आणि www.bseindia.com, या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. खालील व्बु आर कोड स्कॅन करून देखील ते मिळवता येते.
क. ३१ मार्च, २०२५ आणि ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचे आकडे हे संबंधित आर्थिक वर्षांच्या नऊ महिन्यांपर्यंतचे वर्ष-आजच्या तारखेपर्यंतचे लेखापरिक्षण केलेले व्बु आमि पुरावावलोकन केलेले आकडे यांच्यातील समतोल साधणारे आकडे आहेत.
संचालक मंडळाच्या आदेशान्वये लक्ष्मी डेंटल लिमिटेड करिता सही/- समीर कमलेश मर्चंट सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: 00679893

दीपज्योती टेक्सटाईल्स लिमिटेड
नॉटणीकृत कार्यालय: चेन्नई, फ्लॉट क्र.१, १वा मजला, जेव्हीटीडी स्क्रीम, गुलमोहर क्रॉस रोड क्र.७, मुंबई-४०००४४.
सीआयएन: एल२००एमएच१९४पीएलसी०३९५०
३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रु. लाखात)
तपशील संपलेली तिमाही संपलेले वर्ष
३१.०३.२५ लेखापरिक्षित ३१.०३.२४ अलेखापरिक्षित ३१.०३.२५ लेखापरिक्षित ३१.०३.२४ अलेखापरिक्षित ३१.०३.२५ लेखापरिक्षित
कार्यचलनातून उत्पन्न इतर उत्पन्न ५६३.०५ (२.४४) १५०.०० १९.२४ ५.०७ ३७८.९३
व्याज ०.९० - - - -
करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (५०.०५) (२१.७७) ७३६ (२२२.९५) २३६.९२
कर (०.२६) (०.३०) २.२८ (१.०८) १.७०
निव्वळ नफा/(तोटा) (४९.७९) (२२.०७) ५०८ (२२५.०७) २३४.७२
समभाग भांडवल ५०१ ५०१ ५०१ ५०१ ५०१
राखीव - - - - -
उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/-प्रत्येकी) (०.९९) (०.९९) ०.९० (४.४३) ४.६८
मूळ (०.९९) (०.९९) ०.९० (४.४३) ४.६८
सोमिकृत (०.९९) (०.९९) ०.९० (४.४३) ४.६८
टीप:
१. ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वरील लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे लेखापरिक्षणकारे लेखापरिक्षण करण्यात आले आणि त्याच तारखेच्या संचालक मंडळाच्या समेत मान्य करण्यात आले.
२. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅंड डिस्क्लोजर रिक्झामेंट्स्) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेल्या निष्कर्षांचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षणकारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि त्याच तारखेच्या संचालक मंडळाच्या समेत मान्य करण्यात आले.
३. मार्गील कालावधी/वर्षाचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे चालू कालावधी/वर्षांच्या वर्गीकरणासाठी पुनर्मुल्यांकन राखीव वागवून घेतले आहेत.
४. इंड-एसएम नियम/एसएम नियमानुसार नफा व तोटा अहवालात तयार करणारे आहेत.
५. ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.djttextiles.co.in वेबसाईटवर आणि एनएसईच्या स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
दीपज्योती टेक्सटाईल्स लिमिटेडकरिता सही/- अरुणकुमार बियानी अध्यक्ष व पुर्णवेळ संचालक डीआयएन:०१२०२८२

दामोदर इंडस्ट्रीज लिमिटेड
नॉटणीकृत कार्यालय: १९/२२ व २७/३०, मधु इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई-४०००१३.
कॉर्पोरेट ओळख क्रमांक: एल१७१०एमएच१९८७पीएलसी०४५५७५
दूर. +९१-०२२-४९७६३२०३.
ई-मेल: cs@damodargroup.com, वेबसाईट: www.damodargroup.com
३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रु. लाखात)
तपशील संपलेली तिमाही संपलेले वर्ष
३१.०३.२०२५ लेखापरिक्षित ३१.०३.२०२४ लेखापरिक्षित ३१.०३.२०२५ लेखापरिक्षित ३१.०३.२०२४ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) ९८७३.२२ ७७०५.६२ ४४६६४.७४
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादामक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्वी) ५०८.७८ ६२३.३० ३३९.५९
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादामक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर) ५०८.७८ ६२३.३० ३३९.५९
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादामक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर) ३२०.९६ ५२९.९६ ५४०.९७
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) ३३८.३३ ४८८.७० २४४७.९८
समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु.५/- प्रती) ११५५.०० ११५५.०० ११५५.००
राखीव (मार्गील वर्षांच्या लेखापरिक्षित तालेबंधवक्रानुसार पुनर्मुल्यांकन राखीव वागवून) - - -
कालावधीकरिता उत्पन्न प्रतिभाग (रु.२/-प्रत्येकी) (विशेष साधारण बाबपुर्वी व नंतर) - - -
- मूळ रु. १.३८ २.२४ २.३२
- सोमिकृत रु. - - -
टीप:
१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅंड डिस्क्लोजर रिक्झामेंट्स्) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे स्विकार नमुन्यातील उतरा आहे. ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.damodargroup.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
दामोदर इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता सही/- अरुणकुमार बियानी अध्यक्ष व पुर्णवेळ संचालक डीआयएन:०००९६५१९

बजाज हेल्थकेअर लिमिटेड
नॉटणीकृत कार्यालय: ६०२-६०६, भूमी वेलोसिटी इन्फोटेक पार्क, प्लॉट क्र.बी-३९, बी-३९ए, बी-३९ए/१, रोड क्र.२३, वाग्ळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (पश्चिम)-४००००४. दूर.०२२-६६१७७७००, फॅक्स:०२२-६६१७७४५८
सीआयएन: एल१९९९एमएच१९४पीएलसी०७२८२२
वेबसाईट: www.bajajhealth.com, ई-मेल: investors@bajajhealth.com
३१.०३.२०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रु. लाखात)
अ. क्र. तपशील संपलेली तिमाही संपलेले वर्ष
३१.०३.२५ लेखापरिक्षित ३१.०३.२४ लेखापरिक्षित ३१.०३.२५ लेखापरिक्षित ३१.०३.२४ लेखापरिक्षित
१. कार्यचलनातून एकूण उत्पन्न १५७७२.२० १३३८२.९० ५४२८०.२४ ७७३५१.७९
२. कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादामक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्वी) १५७२.२० १५७८.९२ ४६८०.७७ २७५५.२६
३. करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादामक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर) १५७२.२० (३५१४.९२) ४६८०.७७ (१६६०.५५)
४. करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादामक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर) १५७२.२० (३२००.०५) ४२२२.८८ (१४३२.६६)
५. एकूण सर्वकष उत्पन्न १५६२.९५ (३२९४.०२) ४७०६.५६ (८६५८.०२)
६. समभाग भांडवल(दर्शनी मूल्य रु.५/- प्रत्येकी) १५७७९.९६ १३७७९.९६ १५७७९.९६ १३७७९.९६
७. राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वागवून) मार्गील वर्षांच्या तालेबंध वक्रानुसार वित्तियानुसार - - ४७०३७.२६ २३७९६.७७
८. उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रु.५/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) ३.५४ (५०.८४) १३.२९ (३०.३६)
९. मूळ (प्रति समभाग) - - ३.५४ (५०.८४) १३.२९ (३०.३६)
१०. सोमिकृत (प्रति समभाग) ३.५६ (५०.८६) १३.२९ (३०.३६)
टीप:
१. वरील निष्कर्षांचे लेखापरिक्षणकारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २६.०५.२०२५ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या समेत नोंदपत्रावर कर्पायत आले.
२. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅंड डिस्क्लोजर रिक्झामेंट्स्) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये आवश्यकतेनुसार लेखा अहवाल कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षणकारे वित्तीय नि